

सहकार आयुक्त व निबंधक
सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय
नवीन मध्यवर्ती इमारत, १ बी.जे.रोड, पुणे-४११००१.
ई-मेल - drcs-fin.pune@gov.in, commcoop2011@gmail.com
दूरध्वनी क्र. ०२०-२६१२२८४६/४७ विस्तारीत क्र. २१७ ते २१९.

परिपत्रक

ना.क्र.कृषीपत-४/व्याज परतावा/सुधारित/२०१६
दिनांक :- २३ फेब्रुवारी, २०१६.

प्रति,

१. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (सर्व-मुंबई वगळून)
२. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (सर्व-मुंबई वगळून)
३. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (सर्व-मुंबई वगळून).

विषय :- राज्य शासन व्याज परतावा अर्थसहाय्य योजना- सुधारित सुचना/कार्यपद्धती.

संदर्भ :- शासन निर्णय क्र. अर्थस ०६१५/प्र.क्र. २२६/२-स, दि. ३१.१०.२०१५ व १६.०२.२०१६

आपणास माहिती आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना बँकांमार्फत सहा टक्के व्याजदराने पीककर्ज पुरवठा होणेसाठी शासनाकडून बँकांना व्याज परतावा स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत व्यापारी बँकांना (सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील व प्रादेशिक ग्रामीण बँका) एक टक्का दराने व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २.५% दराने असे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजनेमध्ये रु. तीन लाखपर्यंतच्या पीककर्जाचा समावेश केला आहे. शासनाने योजनेमध्ये खाजगी क्षेत्रातील बँकांचा समावेश सन २०१३-१४ मधील पीककर्जवाटपापासून केला आहे. तसेच यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकांना निधी स्रोतानुसार १.२५% व १.७५% दराने व्याज परतावा देण्यात येत होता.

या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुशंगाने या कार्यालयाकडील पत्राद्वारे/परिपत्रकाद्वारे योजना अंमलबजावणीच्या मार्गदर्शक सुचना तथा व्याजपरतावा अर्थसहाय्य मागणी प्रस्तावाची कार्यपद्धती कळविण्यात आली आहे. त्यानुसार २००६-०७ ते २००८-०९ या कालावधीतील पीककर्ज वाटपावरील व्याज परतावा मागणीचे प्रस्ताव बँकांनी थेट या कार्यालयाकडे सादर केल्यावरून प्रस्ताव मंजूर/अदा केले आहेत. सन २०१०-११ ते २०१२-१३ या कालावधीतील प्रस्ताव बँकांनी/शाखांनी क्षेत्रिय कार्यालयाकडे (तालुका सहाय्यक/उपजिल्हा उपनिबंधक) सादर करून तपासून/प्रमाणित करून या कार्यालयाकडे मंजुरीस्तव सादर केले. त्याचप्रमाणे बँकांनी २०१३-१४ मधील पीककर्जवाटपावरील व्याज परतावा मागणीचे प्रस्ताव क्षेत्रिय कार्यालयाकडे सादर करून त्यांचे व जिल्हा उपनिबंधक यांचे शिफारशीसह या कार्यालयाकडे मंजुरीस्तव सादर केले आहेत. सन २०१३-१४ मधील पीककर्जवाटपावरील व्याज परतावा मागणीचे प्रस्तावानुसार अदयाप बँकांना रक्कम अदा करण्यात आलेली नाही.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे व्याज परतावा मागणीचे प्रस्ताव जिल्हा विशेष लेखापरीक्षक/विभागीय सहनिबंधक यांच्या तपासणी/प्रमाणपत्रानुसार या कार्यालयाकडून मंजूर/अदा करण्यात आले आहेत.

संदर्भित शासन निर्णयान्वये बँकांचे व्याज परतावा मागणीचे प्रस्ताव सादरीकरण तथा मंजुरीबाबत सुधारित तरतुदी घालून दिल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे-

५. "पीक कर्जावरील व्याज परतावाव्याख्या रकमांचा हिशोब, कर्ज दिल्याच्या किंवा उघड तारखेपासून शेतकऱ्यांकडून कर्जाची प्रत्यक्ष परतफेड होण्याच्या तारखेपर्यंत किंवा सत्तर कर्जफेडीसाठी बँकांनी निश्चित केलेल्या तारखेपर्यंत (जास्तीत जास्त एक वर्ष कालावधीसाठी) यापेक्षा जी मुदत आधीची असेल ती विचारात घेऊन करण्यात यावा"

६. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत बँकांना रु. तीन लाखपर्यंतच्या अल्पमुदत पीककर्जवाटपावर वार्षिक दोन टक्के दराने व्याजपरतावा संबंधित बँकांना देण्यात येत आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सुचना राष्ट्रीय बँकेकडून/नाबार्डकडून निर्गमित करण्यात

आलेल्या आहेत. बँकांनी राज्यातील शेतकऱ्यांना वितरित केलेल्या रु.तीन लाखपर्यंतच्या पीककर्जावरील एक टक्का दराचा व्याज परतावा मागणीचा प्रस्ताव नाबार्डने विहित केलेल्या नमुन्यामध्ये तयार करावा. बँकांना वार्षिक तसेच अर्धवार्षिक परतावा मागणीचे प्रस्ताव सादर करता येतील. असे प्रस्ताव बँकेने वैधानिक लेखापरीक्षकांकडून तपासून/प्रमाणिक करून घ्यावेत. बँकांना अर्धवार्षिक प्रस्ताव वैधानिक लेखापरीक्षकाच्या प्रमाणपत्रासह दाखल करता येतील. तथापी, वार्षिक तसेच अतिरिक्त व्याज परतावा मागणीचे प्रस्ताव वैधानिक लेखापरीक्षकाच्या प्रमाणपत्रासह दाखल करणे आवश्यक राहिल. राज्य शासनाच्या या व्याज परतावा योजनेअंतर्गत प्रलंबित असणाऱ्या/अदा न केलेल्या प्रस्तावाबाबतही सदर प्रमाणे कार्यवाही करता येईल. याबाबतच्या तपशीलवार सूचना सहकार आयुक्त यांनी निर्गमित कराव्यात.

शासन निर्णयातील उक्त तरतुदीप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

- (१) क्षेत्रीय कार्यालयांनी (तालुका सहाय्यक/उप/जिल्हा उपनिबंधक) या कार्यालयाकडील यापूर्वीच्या सूचनेप्रमाणे बँकांचे व्याज परतावा अर्थसहाय्य मागणीचे प्रस्ताव यापुढे स्विकारू नयेत.
- (२) क्षेत्रीय कार्यालयामध्ये सध्या असलेले बँकांचे प्रस्ताव (तपासलेले व तपासणी बाकी असलेले) संबंधित बँक शाखांना परत करावेत.
- (३) संबंधित बँक/शाखांना संदर्भात शासन निर्णयाची व या कार्यालयाकडील सोबत जोडलेल्या इंग्रजी परिपत्रकाची प्रत माहितीस्तव देण्यात यावी.

याप्रमाणे प्रस्ताव तपासणी/प्रमाणिकरण तथा सादरीकरणाबाबत सुधारित सूचना देण्यात येत आहेत. बँकांनी अर्थसहाय्य मागणीचे प्रस्ताव तयार करताना तसेच योजनेची अंमलबजावणी करताना या कार्यालयाकडील यापूर्वीच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी. बँकांनी व्याज परतावा मागणी प्रस्ताव वैधानिक लेखापरीक्षकांकडून तपासून-प्रमाणित करून आवश्यक सहपत्रासह या कार्यालयाकडे सादर करावेत.

या परिपत्रकीय सूचनेप्रमाणे कृपया त्वरित कार्यवाही करावी.

सही/-

सहकार आयुक्त व निबंधक
सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे

प्रत माहितीस्तव :- १) संयोजक, राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र, द्वारा बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल,
शिवाजीनगर, पुणे-४११००५.

२) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई, फोर्ट मुंबई-१